



Kusam Electrical Industries Ltd.

C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd., Vidyalkar College Road, Antop Hill, Wadala East, Mumbai-400037.

Sales Direct : 022 - 27754546
Telephone : 27750662 / 27750292
CIN No. : L31909MH1983PLC220457

Email : sales@kusam-meco.co.in
Website : www.kusamelectrical.com
GST : 27AABCK3644E1ZR



Date: 24.10.2023

To,
The Bombay Stock Exchange (BSE) Ltd.
Corporate Services Department,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai -400001

BSE Scrip Code - 511048

Subject: Notice of Board Meeting – Publication in Newspaper pursuant to Regulation 47 of SEBI (LODR), 2015

Dear Sir/Madam,

This is to inform you that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 03rd November, 2023 to consider the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30th September, 2023.

Further pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR), 2015 please find enclosed herewith, the notice of the Board Meeting published in "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper) on 24th October, 2023.

This for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For Kusam Electrical Industries Ltd.

Amruta Kiran Lokhande
Digitally signed by
Amruta Kiran Lokhande
Date: 2023.10.24
13:41:05 +05'30'

CS Amruta Lokhande
Company Secretary & Compliance Officer



Gold, silver price : Precious metals witness dip on MCX Check latest rates here

NEW DELHI. Both gold and silver prices recorded a dip on the Multi Commodity Exchange (MCX) on Monday, October 23, 2023. Gold futures, maturing on December 5, 2023, stood at Rs 60,546 per 10 grams on the MCX, after recording a marginal dip of Rs 190 or 0.31 per cent. The previous close was recorded at Rs 60,736. Meanwhile, silver futures, maturing on December 5, 2023, witnessed a hike of Rs 203 or 0.28 per cent and were retailing at Rs 72,706 per kg on the MCX against the previous close of Rs 71,895. The gold and silver prices in India depend on several factors, including the value of the rupee against the dollar. Global demand also plays a key role in determining the trends observed in the rate of precious metals.

GOLD, SILVER PRICES IN INTERNATIONAL MARKET

Gold prices retreated from last session’s five-month peak on Monday as the U.S. dollar and Treasury yields strengthened ahead of crucial economic data this week, with investors looking for any signs of a global fallout of the Middle East conflict, news agency Reuters reported. According to the latest metal report, spot gold was down by 0.4% at \$1,972.39 per ounce by 0334 GMT, while, U.S. gold futures fell 0.5 per cent to \$1,983.50. Among other precious metals, spot silver fell 0.5 per cent to \$23.23 per ounce.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that the Share Certificate No. 20 Distinctive Nos. 96 to 100 of Twin complex Phase 2 Co-operative Housing Society Ltd, Twin Complex, Opp. Fire Brigade, Marol Maroshi Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai - 400 059 in the name of Late Mr. Purshotamlal Kapoor & Mrs. Shashi Kapoor had been lost/misplaced and that an application for reissue of duplicate share certificate, has been made by her.

The Society by way of undersigned advocate, hereby invites claims, objections (In Writing), for issuances of duplicate share certificate within 14 days from the date of this publication. If no claim / Objections received within this period society shall be free to issue duplicate share certificate.

Ms. Himani Singh
Advocate High Court
A2-502/503, Shubham Center 2, Cardinal Gracious Road, Chakala, Andheri East, Mumbai - 400099
Date: 24/10/2023
Place: Mumbai

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to Public at large that the Release that is **SMT. KHATUN MOHD RAFI KHAN** in the Release Deed dated 12th September, 2023 registered with the Sub-Registrar of Assurances bearing No. TNN-7-Document No-17206 / 2023-35 have no objection being the Releasees disposing of, dealing or alienating the flat No. 401 in the building known as, Mariam Baig Villa-II, Co-operative Housing Building Society Limited, which is more particularly described in Schedule hereunder written.

(Description of the said Flat)
Flat No. 401, on the Fourth Floor, in the building known as Mariam Baig Villa-II, Co-operative Housing Building Society Limited, admeasuring area of about 45.53 sq.mtr (built-up) situated at Pashwa nagar, Mira Road (East), 401107, Dist : Thane-
Dated this 24th day of October 2023
Sd/-
Advocate for the Releasees
MOHSIN H. KHAN
(Advocate, Bombay High Court)
Address: 405, Laxmi Narayan Nivas, Opp - Radha Govind Park, Bhayandar (w).

LOST OF BUILDER AGREEMENT

Mr. Pravin kamble, Residence of A2/105, Lok Yamuna CHSL, Marol Military Road, Andheri (East), Mumbai - 400059, had lost his Builder Registered Agreement He has been Reported lost/misplaced. This Builder Registered Agreement (A2/105, A2/106) is in the name of Pravin kamble. Builder Registered Agreement has been lost. If anyone found this certificate, please return this within the 15 days.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that **Shri Suresh Sivaraman Bharadwaj** expired on **04/08/2020**. He was a member of Dheeraj Upar Co-operative Housing Society Limited holding **Flat No 310 in D Wing**. The Legal heir **Smt Latha Suresh** have filed application with society for transfer of shares. Society invites claims if any, from other heir/s or claimant/s for the transfer of the said shares and interest of the deceased in the name of **Smt Latha Suresh** within 14 days from this notice, with proofs to support the claim/objectation at below address: Chairman/ Secretary, Dheeraj Upar Co-operative Housing Society Limited, Behind Dindoshi Bus Depot, A K Vaidya Marg, Malad East, Mumbai 400097 If no claims/objections are received within the period above, the shares/title of the deceased shall be transferred to the legal heir in the manner provided under the bye laws.
Sd/-
Chairman/Secretary
The Dheeraj Upar Co-op Hsg Soc Ltd.
Place: Mumbai Date: 24th October, 2023

PUBLIC NOTICE
Mr. Deepak Kamath & Smt. Mangala Kamath are members of Tirumala Krupa Cooperative Housing Society Limited, (for short "the society") Since 21.09.2004 holding 5 shares of Rs 50/- each bearing distinctive Nos. 116 to 120 vide share certificate No. 24 issued by the society (for short "the said shares") and consequential thereto was the sole and absolute owner in respect of Flat No B 102 1st floor of Building B Wing of the society (for short "the said flat").
Mr. Deepak Kamath (deceased member) died intestate on 07.08.2018 leaving behind Smt Mangala Kamath (widow) and One Son) Mr. Tejas Deepak Kamath as the only heirs and legal representatives as per the Hindu Succession Act 1956.
The Society hereby invites claims of objections (in Writing) to the transfer of share certificate within the period of 14 (Fourteen) days from the publication of this notice. If No Claim/Objection is received during this period the society shall be free to transfer the share certificate
For & on behalf of
Tirumala Krupa Cooperative Housing Society Limited
Highland Complex Charkop Village, Kandivali Mumbai 400067
Sd/-
(Hon. Secretary)
Mob: 9820835264

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that, Mr. Maganlal Nagari Desai & Mrs. Kumudben Maganlal Desai were the members / owners of flat No. 304, Bldg. No. A-12, Prabodh Shantinagar Co-operative Housing Society Ltd., situated at Bldg. No. A-11/12, Sector No. 2, Shantinagar, Mira Road (E), Dist.: Thane - 401 107. The said owners / members Mr. Maganlal Nagari Desai & Mrs. Kumudben Maganlal Desai died intestate on 01/09/1997, 26/12/2010 respectively. Among their legal heirs, their son, Mr. Pankajkumar Maganlal Desai, legal heir of deceased members has applied for membership / ownership right of the deceased members of the above said flat with free consent of other legal heirs. The said heirs are: 1) Eldest Daughter, Mrs. Naina Pravin Desai, 2) Younger Daughter, Mrs. Daksha Dilip Desai, 3) Daughter-in-law, Mrs. Amitaben Pankaj Desai, 4) Younger Grandson Mr. Kunj Pankajkumar Desai, legal heirs of deceased members and executing Registered Release Deed with Sub-Registrar of Thane. The undersigned advocate hereby invites claims or objections from other heirs or the claimant/s or objectors for the transfer of the share and interest of the deceased members in the said flat, within a period of 15 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objectation. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be at his liberty to deal with the shares and interests of the deceased members share in the manner provided under the bye-laws / laws of the land.
PLACE: MIRA ROAD, THANE / DATE: 24/10/2023
Sd/-
Mr. S.G.Patil, Advocate High Court "Apurva" Shop No. 6, Bldg. No. B-11, Sector No. 7, Shantinagar, Mira Road (E) Thane 401107.

PUBLIC NOTICE
Notice/NOTICE IS HEREBY given that **Smt. Kamlavati Raghunath Singh** was owner and member of the society in respect of **Shop No. 8, on the Ground Floor, Kamala Park D-1 & D-2 Co-operative Housing Society Ltd., at Dr. Babasaheb Ambedkar (60 Feet) Road, Bhayandar (West), Taluka & District - Thane - 401 101. Smt. Kamlavati Raghunath Singh expired on 15/01/2023 leaving behind her (1) Shri Raghunath Vashishthanarayan Singh - (Husband), (2) Shri. Jitendra Raghunath Singh - (Son), (3) Shri. Arvindkumar Raghunath Singh - (Son), & (4) Shri. Sanjay Raghunath Singh - (Son) as her legal heirs. Now, the above said legal heirs Nos. 2 to 4 have released their shares and interest in the said Shop of the deceased member in favour of the legal heir No. 1, namely Shri. Raghunath Vashishthanarayan Singh by registered Release Deed Dated 25.09.23 bearing No. TNN7-18062-2023. Now, any person/heirs of deceased having any claim or objection in respect of the said shop may object the undersigned in writing at: **102, Neelam Accord, Opp. HDFC Bank, 150 Feet Road, Bhayandar (W), Dist. Thane - 401 101, within 14 days from the date of this notice** failing which, it shall be assumed that no any person(s) has any claim or objection.
H. P. Mehta & Associates
Date: 24.10.2023 Bhayandar (W)**

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public that our client **G. Mrs. Saraswati Nagin Solanki** and Mr. **Nagin G. Solanki** are the present owners of Flat No. B/208, 2nd Floor, Pooja Nagar Building No.5 CHSL at Cabin Cross Road, Bhayandar (East)-401 105 land bearing Old Survey No. 120, New Survey No. 101, Hissa No.6 & 7, Village Khar of Bhayandar, Taluka and District Thane. My Pooja Builders has agreed to sell the said Flat No. B/208 to Champabai Kantilal Patel and Mr. Kantilal N. Patel by Agreement for Sell Flat/Shop dated 12th April, 1993, and Champabai Kantilal Patel and Mr. Kantilal N. Patel, had paid the stamp duty amount of Rs.1,810/- and penalty amount of Rs.250/-, in the Collector of Stamps Thane, in respect of Agreement for Sell Flat/Shop dated 12th April, 1993, but the said Agreement not register as per the Registration Act and thereafter Smt. Champabai Kantilal Patel and Mr. Kantilal N. Patel have sold the Flat No. B/208 to Mr. Ramnath Chinnaram Kapuria by Agreement for Transfer dated 22nd October, 2003 and the Agreement for Transfer dated 22nd October, 2003 had paid stamp duty on amount of Rs.1210/- but not registered as per registration Act and thereafter Mr. Ramnath Chinnaram Kapuria sold the said Flat No. B/208 to Mrs. Saraswati Nagin Solanki and Mr. Nagin G. Solanki by registered Agreement for Sale dated 12th February, 2021. Now our client intend to avail of a loan from The Coomus Co-Operative Bank Limited against the said Flat No. B/208 and Agreement for Sale dated 22nd April, 1993 and Agreement for Sale dated 22nd October, 2003, hence only paid stamp duty but have not been registered as per the Registration Act. If previous owners/heirs having claim or objection in the above said property, are instructed to inform within the 7 days along with the documents, evidence & applicable documentary proof.

All persons, legal heirs having or claiming any rights, title, claims, demand, interest or objections of whatsoever nature in respect of the premises or any part thereof whether by way of sale, ownership, joint ownership, transfer, exchange, charge, encumbrance, assignment, gift, tenancy, sub-tenancy, lease, sub-lease, possession, covenant, license, lien, inheritance, mortgage, pledge, trust, maintenance, donation, easement, lispendens or otherwise whatsoever are required to make the same known in writing to the undersigned at the within mentioned address within 7 (Seven) days from the date of publication hereof, with documentary evidence, failing which, the claims, objections or demands, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the transaction will be completed without reference to any such claim.
Date: 24/10/2023 Sd/- S.G. & ASSOCIATES
Place: Mumbai (Advocate High Court)
A/204, Winsney Complex, 2nd Floor, Old Police Lane, Andheri (E), Mumbai - 400 069.
For and on behalf of
HAMZA TOWER CO-OP. HSG. SOCIETY LTD.
Sd/-
Hon. Secretary.

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.
CIN: L31909MH1983PLC220457
Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037. Tel-27750662 Email: kusamelectro.ac@gmail.com Website: www.kusamelectrical.com

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Friday, 03rd November, 2023 at 03.00 pm** to consider and approve, the Un-Audited Financial Results for the quarter ended **30th September, 2023**.
For, Kusam Electrical Industries Limited
Sd/-
Amruta Lokhande
Company Secretary & Compliance Officer
Place : Mumbai
Date : 23rd October, 2023

SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED
Regd. Office: 503, Commerce House, 140, N. M. Road, Fort, Mumbai - 400 023 Website - www.sunriseindustrial.co.in Email ID: sitiltd@gmail.com Tel: 8655438454/9989271310 CIN - L87120MH1972PLC015871

NOTICE
Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Sunrise Industrial Traders Limited will be held on Tuesday, 31st October, 2023, at 11.30 a.m. at the Registered Office of the Company at 503, Commerce House, 140, N.M. Road, Fort, Mumbai -400 023, Inter-alia, to take on record the Un-Audited Financial Results (Standalone) for the quarter and half year ended 30th September, 2023 and to note of the Limited Review Report issued by the Statutory Auditor for the same quarter.

Further, the trading window for dealing in the securities of the Company by its designed employees, Directors and promoters shall be closed from 1st October, 2023 until 48 hours after the announcement of Un-audited Financial Results for quarter and half year ended 30.09.2023 to the public.

The Copy of the notice is also available at the website of the Company at www.sunriseindustrial.co.in and that on BSE at www.bseindia.com

BY ORDER OF THE BOARD FOR SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED
Sd/-
SURESH B. RAHEJA
WHOLE-TIME DIRECTOR (DIN - 00077245)
PLACE: MUMBAI
DATE: 23rd October, 2023

MISSING DOCUMENT
I am Mrs. Sangita Hari Kohali, Age-58, residence at 1702, Marigold Soc., A-Wing, Kolshet Road, Dhokali, Thane(W). On my Name Flat B-10, Satkar Co-Op.Hsg.Soc.Ltd., Nathpai Nagar, Ghatkopar(E) said flat Original Share Certificate No. 13 are missing dt. 20/9/2023 at home area. I has filed a missing complaint in Pantnagar Police Station Missing Registered No. 2180/2023 Date : 02/10/2023.
If anybody found this document or any objection they will contact within 15 Days from the publication on below address.

Sd/-
Mrs. Sangita Hari Kohali,
1702, Marigold Soc., A-Wing,
Kolshet Road,
Dhokali, Thane(W).

PUBLIC NOTICE
The General Public is hereby informed that my client is intending to purchase the below mentioned schedule of property from the owner Mr. Sudhir Raghavan and Mr. Sunil Raghavan. If anybody is having any objection, claim, interest, dispute for the above intended sale transaction, he/she/they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objections/claims/ details of disputes within seven (7) days from the date of this publication, failing which, my client will proceed to complete the aforesaid sale transaction with the above owner as if there are no third party claims/objections/ disputes in respect of the Scheduled Property and thereafter no claims/objections/disputes will be entertained.
SCHEDULE OF PROPERTY
ALL THAT Residential Premises, admeasuring 398 square feet or thereabouts, bearing Flat No. B/3 situated on the Ground Floor in the Building known as "Bharat Apartment " and society known as "The Nutan Bharat Co-operative Housing Society Limited", duly registered under Registration No. BOM / WH / HSG / TC / 869, on the land situated at Chembur, Off Mahul Chhatkopar Road, Bombay bearing survey No. 399, (N.A. No. 399) at Chembur, Bombay bearing C.T.S. No. 1654 registration district Bombay Suburban. Sd/-
Mangesh M. Deokar Bhosale
B'com, ACA, ACMA, ACS, LLB
Advocate High Court, Bombay
Address: A/102, Tiak Nagar Deepmandir C.H.S. Ltd., Building no. 91, Tilak Nagar, Chembur, Mumbai - 400 089.
Email: camangeshbhosale@gmail.com
Mobile: +91 9890983280
Website: <https://deokarbhosaleassociates.com>

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my clients **SMT. SUNITA HORILAL PAL**, to the public that **LATE. MR. HORILAL RAGHUNATH PAL**, was the owner of a Flat i.e. Flat bearing No. B/302, on the Third Floor, admeasuring 26.67 Square Meters (Built up area), in the Building known as "DWARKA PALACE", in the society known as "DWARIKA PALACE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", constructed on N.A. Land bearing Survey No. 284, Hissa No. 2, lying being and situated at Village NILEMORE, Tal- Vasai, Dist- Palghar - 401209, within the area of Sub-Registrar Vasai 1 to 6. The said **MR. HORILAL RAGHUNATH PAL** was passed away on 27/02/2008, Leaving behind Him wife/widow namely 1) **SMT. SUNITA HORILAL PAL**, Daughter namely 2) **MISS. PRIYA HORILAL PAL**, one son namely 3) **MASTER. RAHUL HORILAL PAL**, Age 16 years (MINOR) and daughter namely 4) **JYOTI HORILAL PAL**, Age 15 years (MINOR). they are the only legal heirs as per Hindu Succession Act and **LATE. MR.HORILAL RAGHUNATH PAL** was holding the Share Certificate No.19, Holding The Five Share in the said Society from 91 95 of Rs.50 Each. By virtue of Law of inheritance and The Hindu succession Act 1956, my client **SMT. SUNITA HORILAL PAL** (Wife and Widow of **LATE. MR. HORILAL RAGHUNATH PAL**) is entitled to succeed the estate of deceased.

Any Person or Persons having any right title or interest by way of inheritance or Claim against the said flat and shares should send their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in support of the said claim thereof within 14 days of publication of said Notice, failing which claims of any shall be deemed to have been waived.
Sd/-
Mr. Ranjan Hasha Patil,
Advocate
Shop No.102, First Floor, Kunti Sadan, Veer Savarkar Marg, Virar(E), Tal - Vasai, Dist - Palghar.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail: ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486
No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/34710/2023 Date : - 23/10/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation) of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Application No. 655 of 2023.
Applicant :- Om Kalpataru Co-Operative Housing Society Ltd.
Add : Bhakti Mandir Marg, Panchpakhadi, Thane (W.), Tal. & Dist. Thane-400602
Versus
Opponents :- 1. M/s. N.K.T. Builders Pvt. Ltd. Through Shri. Maganlal Thakkar, 2. M/s. Nanji Khimji Thakkar & Bros. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on **06/11/2023 at 1.30 p.m.**
Description of the Property - Mauje Panchpakhadi, Tal. & Dist. Thane

Survey No.	Hissa No.	Area
Final Plot No. 212, TPS-1	-	4582.29 Sq. Mtr. out of 5360.03 Sq. Mtr.

SEAL
Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-Operative Societies, Thane & Competent Authority U/s A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail: ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486
No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/34708/2023 Date : - 23/10/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation) of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Application No. 652 of 2023.
Applicant :- Shivam Tower Co-Operative Housing Society Ltd.
Add : Pandit Din Dayal Road, Dombivli (W.), Tal. Kalyan, Dist. Thane-421202
Versus
Opponents :- 1. M/s. Shivam Enterprises is a partnership firm, 2. Shri. Anant Bandu Joshi, 3. Shri. Vasant Bandu Joshi Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on **06/11/2023 at 1.00 p.m.**
Description of the Property - Mauje Navi Dombivli, Tal. Kalyan, Dist. Thane

Survey No.	Hissa No.	Area
New Survey No. 65, Hissa No. 2 (P), (Old Survey No. 20/2)	CTS No. 2631 Tika No. 19	as per Survey No. 1265.99 Sq. Mtr. as per CTS 1208.90 Sq. Mtr.

SEAL
Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-Operative Societies, Thane & Competent Authority U/s A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602.
E-mail : ddr.tna@gmail.com Tel : 022 2533 1486
No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/34712/2023 Date : - 23/10/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation) of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Application No. 273 of 2022
Applicant :- Ramrang Co-operative Housing Society Ltd.,
Address : Near Shiv Mandir, Patharli Road, Dombivli (E), Tal. Kalyan, Dist. Thane-421201.
Versus
Opponents :- 1. M/s. Nitesh Developers through Partner Mr. Nitin Rama Mhatre 2. Mr. Balu Rama Mhatre 3. Mr. Nitin Rama Mhatre 4. Mrs. Kusum Vasant Shikhar (Kusum Rama Mhatre) 5. Mrs. Asha Vias Mhaskar (Ashra Rama Mhatre) 6. Mrs. Fashibai Ashok Patil (Fashibai Rama Mhatre) 7. Mrs. Sampatti Rama Mhatre. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on **06/11/2023 at 01:30 p.m.**
Description of the Property :-

Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area
Survey No. 3 CTS No. 4283	1/K	853 sq.mtrs. Out Of 1310 sq.mtrs. 897 sq.mtrs.

SEAL
Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602.
E-mail : ddr.tna@gmail.com Tel : 022 2533 1486
No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/34711/2023 Date : - 23/10/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation) of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Application No. 525 of 2021
Applicant :- Mandar Palace Co-operative Housing Society Ltd.,
Address : Khar Road, In front of Amba Bhawan Temple, Mouje Aayre, Dombivli (W), Tal. Kalyan, Dist. Thane-421021.
Versus
Opponents :- 1. Ms. Chintamani Enterprises through Partners • Mr. Sukhdev Krushna Patil • Mr. Pradip Rajaram Chaudhari 2. Smt. Vithabai Sabunay Patkar 3. Smt. Bhimabai Jagannath Kashinath Kathe 4. Smt. Shikuntala Bramji Patil 5. Smt. Anjana Bhalschandra Patil 6. Mr. Chandrakant Vishnu Mhatre 7. Smt. Mandla Vishnu Mhatre 8. Mr. Nanda Balaram Kokate 9. Smt. Yamuna Bhagwan Mhatre 10. Mr. Sachin Bhagwan Mhatre 11. Smt. Shrikant Bhagwan Mhatre 12. Smt. Kavita Krishna Mhatre 13. Mr. Nilesh Krishna Patil 14. Mr. Miranjan Krishna Patil 15. Smt. Nanyana Anil Bhoir 16. Mr. Suresh Vishnu Mhatre 17. Smt. Shrutabai Suresh Mhatre 18. Mr. Vishal Suresh Mhatre 19. Smt. Mayuri Kiran Patil 20. Mr. Sudarshan Suresh Mhatre. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on **06/11/2023 at 01:30 p.m.**
Description of the Property :- Mouje Aayre, Tal. Kalyan, Dist-Thane

Survey No.	Hissa No.	Total Area
39	8/B	484.50 sq.mtrs.
39	9	80.00 sq.mtrs.
		Total 564.50 sq.mtrs.

SEAL
Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-Operative Societies, Thane & Office of the Competent Authority
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail: ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486
No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/34713/2023 Date : - 23/10/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation) of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Application No. 654 of 2023.
Applicant :- Vishwanath Co-Operative Housing Society Ltd.
Add : Vijay Nagar, Aamaral, Mouje Tisgaon, Kalyan (E.), Tal. Kalyan, Dist. Thane-421306
Versus
Opponents :- 1. M/s. Tisai Construction through partners a. Shri. Dnyaneshwar Mahadu Gaikwad, b. Shri. Rohidas Jairam Gaikwad, 2. Shri. Kashinath Shankar Gaikwad, 3. Smt. Balubai Shankar Gaikwad, 4. Smt. Dharmabai Shankar Gaikwad, 5. Smt. Kacharubai Anant Gaikwad, 6. Smt. Parvati Vaman Gaikwad, 7. Smt. Shamubai Rajaram Phulore, 8. Smt. Barkubai Shanivar Gaikwad, 9. Shri. Vishwanath Shanivar Gaikwad, 10. Smt. Bebibai Pandurang Madhavi, 11. Smt. Anjana Shanivar Gaikwad, 12. Smt. Chandrabhama Parshuram Gaikwad, 13. Shri. Gorakhnath Parshuram Gaikwad, 14. Shri. Gurnuram Parshuram Gaikwad, 15. Shri. Sadashiv Parshuram Gaikwad, 16. Shri. Someshwar Parshuram Gaikwad, 17. Smt. Vandana Baban Mali, 18. Smt. Laxmi Shrinath Madhavi, 19. Smt. Dipali Dilip Joshi, 20. Smt. Balubai Machindranath Chikankar, 21. Smt. Parvatibai Vaman Madhavi, 22. Smt. Anjana Nandev Patil Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on **06/11/2023 at 1.00 p.m.**
Description of the Property - Mauje Tisgaon, Tal. Kalyan, Dist. Thane

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
8	6	-	500.00 Sq. Mtr.

SEAL
Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

NOTICE

MR. MR. JITENDRA PAL SINGH & MRS. USHA JITENDRA PAL SINGH were members of the **NEW NAND DHAM Co-op Housing Society Ltd.,** having its address at Laxmbien Cheda Marg, Nalasarapa (W), Dist.Palghar-401203, and holding flat No. B-102 in the building of the Society & Ten Share of Rs. 50/-each jointly. **MR. JITENDRA PAL SINGH** was expired on **25/09/2006 & MRS. USHA JITENDRA PAL SINGH** was expired on **23/02/2004**. During the life time of **MR. MR. JITENDRA PAL SINGH**, they have made nomination his son **MR. SHANTNU JITENDRA PAL SINGH** has applied for transfer of 50% Share and interest on the said property of deceased member for transfer to her name. The Society hereby invites claims or objection from the heir/heirs or other claimants/ objection or objections to the transfer of the 50% shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with certified true copies of documents as proof in support of his/her claim for transfer of shares & interest of deceased member in the capital property of the society. If no objection or claim received within the period as stated above, the society shall to deal in the manner as provided under bylaw of the society.
For and on behalf of
M/s. New Nand Dham CHS. Ltd.,
Date: 24/10/2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Late Khatjabai Khandwani was the member of flat No. 202, "B" Wing, Tripathi Bldg. Co-operative Housing Society Ltd., situated at Laxmi Park, Naya Nagar, Mira Road (E), Dist.: Thane - 401 107. The said owner / member Khatjabai Khandwani was died intestate on 05/01/1999. Among the surviving, inheritance legal heirs, her Younger Daughter, Mrs. Rabiya Abdul Warid Albani, the lawful legal heirs, applicant & intending member of above said society, executed release deed dt. 20th June, 2023, Regn. No. TNN4-11190-2023, Dt.: 20/06/2023 issued by Municipal Corporation of Greater Mumbai "B" Ward. Due to oversight/ ignorant of the fact, the above fact of her husband's death was not mentioned in the above said registered Release Deed. The undersigned advocate hereby invites claims or objections from other heirs or the claimant/s or objectors for the transfer of the share and interest of the deceased member in the said flat, within a period of 15 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/ objection. If no claims/ objections are received within the period prescribed above, my client shall be at his liberty to deal with the shares and interests of the deceased member in the manner provided under the bye-laws.
PLACE: MIRA ROAD, THANE / DATE: 24/10/2023
Sd/-
Mr. S.G.Patil, Advocate High Court "Apurva" Shop No. 6, Bldg. No. B-11, Sector No. 7, Shantinagar, Mira Road (E) Thane 401107.

PUBLIC NOTICE

My Clients (1) Mr. Roshan Jagannath Naik & (2) Mrs. Kirti Roshan Naik, have purchased Flat No. 26, on the 3rd floor, in "B" wing, of the Building No. G/10, having admeasuring area 500 Sq. Ft. Built-up area, in the society known as JESAL PARK BLDG. G/10 CO-OP. HSG. SOC. LTD., situated at Jesal Park, Bhayandar East, Dist. Thane-401105, from Smt. Smita Ajay Shah who is the legal heir of Late Mr. Ajay Kantilal Shah, who was the co-owner in above said Flat along with Smt. Smita Ajay Shah. As MR. AJAY KANTILAL SHAH, had died on 21/10/2010 at Bhakti Vedanta Hospital, leaving behind following legal heirs :- (1)Smt. Smita Ajay Shah (Wife), (2) Smt. Tejashini Chitambar Shah (Maiden Name: Tejal Ajay Shah)(daughter), (3) Smt. Priyali Kulkidkarni Mehta(Maiden Name Priyali Ajay Shah)(daughter), (4) Mr. Amish Ajay Shah (Son) and the Legal heirs at (Sr. No. 2) to 4 have released and relinquished all their rights, title

सर्वांचा सामूहिक महासंकल्प ‘महाविजय २०२४’ हाच मुळ उद्देश - डॉ.अनिल बोंडे


अमरावती, दि.२३ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशाला झपाट्याने प्रगतीपथावर घेऊन जात आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये त्यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आपल्या सर्वांचा महाविजय २०२४ हाच सामूहिक संकल्प असला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे केले. खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या राजापेठ स्थित जनसंपर्क कार्यालयात रविवारी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांना मूलमंत्र देताना ते मार्गदर्शन करत होते.

विकास कामांमधून जनतेचा विश्वास संपादन केला - नगरसेवक नज्जू पैलवान

अहमदनगर, दि.२३ :- विकास कामांच्या माध्यमातून प्रभागातील जनतेचा विश्वास संपादित केला असल्यामुळे जनतेने मला ९ पंचवार्षिक निवडणुकीत निवडून दिले आहे. त्यामुळच विकास कामांबरोबर समाजा तील विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले जात आहे. नागरिकांच्या मागणीनुसार प्रभागातील प्रश्न मार्गी लावले जात आहे. विकासाचे एक एक प्रश्न हाती घेऊन कायम स्वरूपी मार्गी लावले जात आहे. त्याचाच एक भाग कारी मस्जिद परिसरातील प्रलंबित रस्ता काँक्रीटकर णाचे काम मार्गी लागत आहे. मी प्रभागापुरतेच काम न करता पूर्ण शहरात सामाजिक कार्य करत आहे. विकास कामांबरोबरच नागरिकांच्या सुखदुः खात सहभागी होत असतो. नाग रिकांना मी आपला माणूस वाटत आहे आणि त्यामुळे येथील नागरिक त्यांची कोणतीही



समस्या मला हक्काने सांगतात आणि त्यावर मी तात्काळ समस्यांची दखल घेऊन मार्गी लावत आहे. नागरिकांचे विविध प्रश्न तात्काळ सोडवण्याचे काम मी करत असल्याने त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. यामुळेच मला या प्रभागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत काम करण्याची संधी देत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान यांनी केले. ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान यांच्या प्रयत्नातून कारी मस्जिद परिसरात रस्ता काँक्रीटकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला.



अहमदनगर, दि.२३ :- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा उत्तर महाराष्ट्रात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी दौरा संपन्न झाल्यानंतर त्यांनी नुकतीच मुंबई येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. यात अहमदनगरचे सुमित वर्मा

लासलगाव बाजार समितीतून भुजबळांचा फोटो गायब

लासलगाव, दि.२३ : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे वातावरण तापलेले असताना आशिया खंडातील सर्वात मोठी कांदाची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये त्याचे पडसाद दिसून आले.येथेही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे? ज्यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक संपन्न झाली, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि शाहक संरक्षण तसेच ओबीसीचे मातब्बर नेते मंत्री छगन भुजबळ यांचा सभापतींच्या

यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच विद्यार्थी सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी

प्रकाश गायकवाड, विद्यार्थिनी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रद्धा खोंडे, शहराध्यक्षपदी कार्तिकी बोधले यांची निवड झाल्याबद्दल नगर शहरात कार्यकर्त्यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

मुख्य दालनातील असलेला फोटो गायब झाला असून आता तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भुजबळ यांच्या शब्दाला मान राखला गेला त्यांनी सूचविलेले सभापती - उपसभापती पद निवडीत त्यांच्या शब्दाला मान मिळत असत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आल्याने मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष दिसून येत आहे. सध्या घडत असलेल्या अनेक घडामोडींमध्ये येणाऱ्या काळात भुजबळांना अजून काय काय पाहावे लागते हे पाहणे औचित्याचे ठरेल. यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम, शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर इंगळे, सोनू केदार यांच्यासह मराठा समाजातील तरुण वर्ग उपस्थित होते.

जनजाती सुरक्षा मंचद्वारे आयोजित महामेळाव्यात हजारोच्या संख्येने सामील व्हावे - विजय चौधरी

नाशिक, दि.२३ : जनजाती सुरक्षा मंचद्वारे आयोजित महामेळाव्यात हजारोच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे. २९ ऑक्टोबर रोजी जनजाती सुरक्षा मंच तर्फे आयोजित मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी व्यासीठावर भाजप प्रदेश कार्यालय प्रभारी व संघटन मंत्री रवी अनासपुरे, नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ.सीमाताई हिरे, आ. राहुल ढिकले, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, सुनील बछाव, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शंकर वाघ, भाजपा प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, महानगर सरचिटणीस सुनील केदार

आदी या बैठकीस व्यासपीठावर होते. चौधरी यांनी पुढे सांगितले की दसऱ्याच्या दिवशी आदिवासी बांधवांना सोने (दसऱ्याच्या दिवशी दिले जाणारे) वाटप करून आदिवासी बांधवांशी सुसंवाद करावा व २९ तारखेच्या जनजाती सुरक्षा मंच तर्फे आयोजित मेळाव्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करावे. तसेच दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी बांधवांना फराळ वाटपाचे कार्यक्रम आयोजित करावे.

अधिक माहिती देताना चौधरी यांनी सांगितले की, पुण्यभूमी नाशिकमध्ये जनजाती सुरक्षा मंचाद्वारे “डीलिस्टिंग” (धर्मांतरित व्यक्तींना अनुसूचित जातींच्या यादीतून वगळणे) या

आध्यंत महत्वाच्या मागणीसाठी येत्या रविवारी, २९ ऑक्टोबर रोजी भव्य डी-लिस्टिंग महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून हजारो आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. “डीलिस्टिंग” या एकाच मागणीचा हुंकार या महामेळाव्यामध्ये असणार असा आहे. येत्या रविवारी, २९ ऑक्टोबरला नाशिक शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मोर्चाच्या माध्यमातून, जनजाती समाजाची मूळ संस्कृती आणि त्यांच्या परंपरा यांचे निर्विवादपणे संरक्षण करण्याची घटनात्मक मागणी केवली जाणार आहे. तसेच मुस्लिम धर्मांतरणाच्या

भावड्या आदिवासींचे धर्मांतर करण्याचा प्रकार काही नवीन नाहीत, परंतु यात सातत्याने वाढ होते आहे याची जनजाती सुरक्षा मंचास विशेष काळजी वाटते. अशाप्रकारच्या धर्मांतरणाचे आदिवासी समाजाला हळूहळू षडयंत्र रचून त्यांच्या मूळ विश्वास, संस्कृती, व परंपरांपासून दूर केले जात आहे. या महामेळाव्यात जनजाती सुरक्षा मंचातर्फे काही महत्वाच्या मागण्या करण्यात येणार आहेत.

आमदार प्रा.देवयानी फरांदे यांनी या वेळी प्रत्येक मंडळ अध्यक्षकाडून नियोजित कार्यक्रमाविषयीच्या रचनांचा आढावा घेतला व त्या रचना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात या संदर्भात यथोचित मार्गदर्शन केले.

नाशिक मध्ये दोन मुलींना आमिष दाखवून अपहरण

नाशिक, दि. २३ : पंचवटी पोलीस ठाण्यात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन मुलींचे आमिष दाखवून अज्ञात इसमाने अपहरण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहरणाचा पहिला प्रकार पेट रोड येथे घडला. फिर्यादी यांची मुलगी पेट रोड येथील शनी मंदिराजवळ असताना अज्ञात इसमाने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. उशिरापर्यंत ही मुलगी घरी परतली नाही, म्हणून तिच्या पालकांनी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाची फिर्याद नोंदविली आहे.

ध्येय गाठण्यासाठी जीवनाला योग्य दिशा देण्याची गरज - बाबासाहेब बोडखे

अहमदनगर, दि. २३:- जीवनाच्या खडतर प्रवासातही ध्येय गाठता येतो. ध्येय गाठण्यासाठी जीवनाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. काहीतरी उद्दिष्ट, ध्येय समोर ठेवून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. यशस्वी होणे म्हणजे फक्त पैसा कम विणे नसून, चांगला माणूस म्हणून समाजात आपले अस्तित्व निर्माण करता आले पाहिजे.यासाठी संस्कार, शिक्षण व ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी केले. निर्मलनगर रोड येथील डॉ. ना. ज. पाऊलबुध्दे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घेण्यात

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.

CIN: L31909MH1983PLC220457

Regd. off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd., Vidyadhar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037. Tel-27750682

Email: kusammeeo.aoccl@gmail.com

Website: www.kusamelectrical.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Friday, 30th November, 2023 at 03.00 pm** to consider and approve, the Un-Audited Financial Results for the quarter ended **30th September, 2023.**

For, Kusam Electrical Industries Limited

Sd/-

Amruta Lokhande

Company Secretary & Compliance Officer

Place : Mumbai

Date : 23rd October, 2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **Shri Suresh Sivaraman Bharadwaj expired on 04/08/2020**. He was a member of DheeraJ Uphar Co-operative Housing Society Limited holding **Flat No 310 in D Wing**. The Legal heir **Smt Latia Suresh** have filed application with society for transfer of shares. Society invites claims if any, from other heir/s or claimant/s for the transfer of the said shares and interest of the deceased in the name of **Smt Latia Suresh** within 14 days from this notice, with proofs to support the claim/objection at below address: Chairman/ Secretary, DheeraJ Uphar Co-operative Housing Society Limited, Behind Dindoshi Bus Depot, A K Vaidya Marg, Malad East, Mumbai 400097 If no claims/ objections are received within the period above, the shares/title of the deceased shall be transferred to the legal heir in the manner provided under the bye laws.

Sd/-

Chairman/Secretary

The DheeraJ Uphar Co-op Hsg Soc Ltd.

Place: Mumbai **Date:** 24th October, 2023

जाहिर नोटीस

माझे अशिल सौ. सविता भुंइद शिके च सौ जना सुरक्ष इन्सलरक यॅच्यामर्पन नोटीस दिती जात आहे, त्याची अई श्रीमती लिला गजानंद कदम ह्या सदस्निका क्रमांक १० प्लॉट क्रमांक ५२२ चाक्रोप र स्वयं रिदी सोसायटी संकेत क्रमांक ४, चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७ ह्या सदस्निकेचे मूळ वाटपदार (Original Allottee) होत्या. माझ्या अशिलींचे अई श्रीमती लिला गजानंद कदम यांचे ४५/४/२०२२ रोजी निघन झाले आणि त्यांचे वडील गजानंद कदम यांचेही १० सप्टेंबर २०२२ रोजी निघन झाले. त्यांच्या २ मुली सौ. सविता भुंइद शिके च सौ जना सुरक्ष इन्सलरक या कायदेवरि वारस आहेत. माझ्या अशिलींना म्हाडा नावत री सदस्निका आणि सोसायटीच्या हिस्सा त्यांचा आहेत हस्तांतरित करायचा आहे. वतीला मालमतेचे हस्तांतरण, वारसावक्क, गहाण, भाडेदारी, टायटल, व्याज इ.च्या दायज्याचे माझ्या अशिलींच्या विरोधात कोणत्याही व्यक्तीला आक्षेप असल्यास, आशा व्यक्तीनि तिचे/ त्यांचे दावे किंवा आक्षेप कायदाप्रसंगे मांडावत, ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पुण्याबसद खाली स्वाक्षरी करा. १४ दिवसांनंतर कोणत्याही दायज्याचा विचार केला जाणार नाही आणि त्यानंतर माझे अशिल त्यांच्या नावावर मालमतेच्या हस्तांतरणासाठी पुढे जातील.

अशिल

अॅड रोहिणी महाले

४५५ च १४ प्लॉट १,४२२, सेक्टर २, १ चारकोप

कांदिवती पश्चिम, मुंबई -४०००४७

Date : 24/10/2023 **Place :** Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SMT. JANKIDEVI ALIAS JANKIBAI GHANSHYAMDAS ALIAS GHANSHYAM DHANAI ALIAS THANAI ALIAS PAHANI was member in respect of Flat No.: B-5 on 1st floor, in the building of the society having below mentioned address, died on 19/01/2023. MRS. SHOBHNA R. NAIK & MRS. ASHA RAJENDRA BHATT, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No.:B-5 on 1ST floor.

The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No.: B-5 on 1ST floor to MRS. SHOBHNA R. NAIK & MRS. ASHA RAJENDRA BHATT, within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 5.00 p.m. to 7.00 p.m.

If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye – Laws of the society.

Hon. Secretary

Shree Sambhav Darshan Co-op. Hsg. Soc. Ltd.,

Iraniwadi, H.K.Road No. 3/4, Kandivali West, Place : Mumbai

Mumbai 400067

Date : 24/10/2023

जाहिर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. अर्काई एन्टरप्रायझेस (माझक, बिल्डर) आणि (खरेदीदार श्री. हासन मोहम्मद वस्ता, द्वितीय भाग दफ्तारान हारोन मोहम्मद वस्ता आणि खरेदीदार कमल मेहदी नक्वी दिनांक ३० मे, १९९६) यांच्या दफ्तारान झालेला दिनांक २७ एप्रिल, १९९३ रोजीचा विक्री करारनामा आणि तृतीय भाग दफ्तारान श्री. कमल मेहदी नक्वी, दिनांक ८ डिसेंबर, १९९६, श्री. रझाक रहिम बांगी (मयत) यांनी मुलगा इरादाले रझाक बांगी यांच्या नावे मालमत्ता पत्ता: फ्लॅट क्र.२१३, २रा मजला, सी व्हिग, गुलदारा कोहिनो, अर्काई रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, दारुल फलाह मस्जिदीजवळ, कौसा, मुझा, जि. ठाणे-४००६१२ या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुढील व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कोणता खालील स्वाक्षरीकर्याकडे आज्ञापत्र ४ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. ठिकाण: ठाणे दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२३

सही / -

इरादाले रझाक बांगी

जाहिर सूचना

माझे अशिल १) श्री. रामेश अमरावत नरक व २) श्रीमती किर्ती रमेश नरक यांची फुटि क्र.१५, ३रा मजला, सी व्हिग, १२वा फ्लॅट क्र.१०१, सेक्टर २, १ चारकोप, कांदिवती पश्चिम, मुंबई ४०००४७, या जागेकरिता दिलेले मुखत्यारपत्र हवले आहे. सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येत आहे की, सदर हारवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणताही व्यवहार करू